

महाराष्ट्र नागरी सेवा
(सुधारित वेतन) नियम, २००९ -
वेतन निश्चिती संबंधी सूचना

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग,
शासन शुद्धिपत्रक क्रमांक : वेपुर -१२०९/प्र.क्र.६९/सेवा-९
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक : २२ मे, २००९

शुद्धिपत्रक

शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक वेपुर - १२०९/प्र.क्र. ६९/ सेवा-९, दिनांक २९ एप्रिल, २००९ अन्वये निर्गमित केलेल्या परिपत्रकातील Annexure-III मधील Statements मध्ये खालील प्रमाणे सुधारणा करण्यात यावी :-

- पृ.क्र. ३३, Statement -4 मधील रुपये २७५० या Existing Basic Pay साठी दर्शविलेल्या Pay in Pay Band मधील रक्कम 'रुपये ५२२०' ऐवजी 'रुपये ५१२०' अशी वाचावी.
- पृ.क्र. ३९ वरील Statement -12 रद्द करण्यात येत असून सुधारित Statement -12 खालील प्रमाणे वाचावे:-

Statement -12


Existing Pay Scale Rs. 7450-225-11500

Revised Pay Structure: Pay Band -Rs. 9300 -34800, Grade Pay Rs. 4600,4800,5000 & 5200

Existing Basic Pay	Pay in Pay Band	Revised Basic Pay in Grade Pay Rs.4600	Revised Basic Pay in Grade Pay Rs.4800	Revised Basic Pay in Grade Pay Rs.5000	Revised Basic Pay in Grade Pay Rs.5200
7450	13860	18460	18660	18860	19060
7675	14280	18880	19080	19280	19480
7900	14700	19300	19500	19700	19900
8125	15120	19720	19920	20120	20320
8350	15540	20140	20340	20540	20740
8575	15950	20550	20750	20950	21150
8800	16370	20970	21170	21370	21570
9025	16790	21390	21590	21790	21990
9250	17210	21810	22010	22210	22410
9475	17630	22230	22430	22630	22830
9700	18050	22650	22850	23050	23250
9925	18470	23070	23270	23470	23670
10150	18880	23480	23680	23880	24080
10375	19300	23900	24100	24300	24500
10600	19720	24320	24520	24720	24920
10825	20140	24740	24940	25140	25340
11050	20560	25160	25360	25560	25760
11275	20980	25580	25780	25980	26180
11500	21390	25990	26190	26390	26590
11725	21810	26410	26610	26810	27010
11950	22230	26830	27030	27230	27430
12175	22650	27250	27450	27650	27850

२.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २००९०५२२१८३४४४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने


(शि.म.म्हात्रे)
शासनाचे उप सचिव

प्रति,

राज्यपालांचे सचिव

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक

मंत्रालयीन सर्व विभाग

मंत्रालयाच्या सर्व विभागाखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख.

प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.

प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.

प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.

आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)

सचिव, राज्य नियुक्त आयोग, मुंबई.

प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,
मुंबई/नागपूर/औरंगाबाद.

सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई.

सर्व विभागीय आयुक्त.

सर्व जिल्हाधिकारी

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा

महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे

महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई

महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.

महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर

सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त
मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र. २६१, नॉर्थ ब्लॉक, नवी
दिल्ली

संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई

उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई /पुणे/
नागपूर/ औरंगाबाद /नाशिक/ अमरावती.

जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा फुले
कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर.

जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, फोकण कृषि
विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी.

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.

लेखाधिकारी, येतन पडताळणी पथक,
मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.

मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका

कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहू
रोड/वेचळाली/अहमदनगर

कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर

कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला

कुलसचिव, फोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी

कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.

कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे

कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर

कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
औरंगाबाद

कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती

कुलसचिव, श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ,
मुंबई

कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

वित्त विभागातील सर्व कार्यासने

नियुक्त नस्ती, वित्त विभाग (सेवा-९)

पत्राद्वारे